

AAA TECHNOLOGIES LIMITED

CIN L72100MH2000PLC128949 (An ISO 9001:2015 & ISO 27001:2013 Company) 278-280, F Wing, Solaris-1, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 6, Powai, Andheri (E), Mumbai 400 072, INDIA +91-22-2857 3815/16 +91-22-4015 2501 + info@aaatechnologies.co.in # www.aaatechnologies.co.in

Empanelled by CERT-In for IT Security Auditing Service

Date: 03/05/2025

To, The Listing Department **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai-400051

BSE LIMITED (Listing Department) P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai-400001. Scrip Code: 543671

SUB: <u>REGULATON 47, EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND</u> YEAR ENDED 31ST MARCH, 2025.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 29, 30, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 we are enclosing herewith the published Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025.

Results were published in following newspapers:

- 1. Business Standard. (ENGLISH)
- 2. Lakshadeep. (MARATHI)

This is in due compliance of the relevant Regulations of the SEBI (LODR) Regulations, 2015.

You are requested to take the same on record

Thanking You,

Yours Faithfully,

FOR AAA TECHNOLOGIES LIMITER ABM Shah Sagar Manoj 1 15 (13 10:57:25 ±05'3) SAGAR SHAH **COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER**

Distinctive

Number/s

Vikram Jagdish Shringarpure

Name of the Legal Claimant/ Successor

No.of

Shares

50

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

LIMITED having its Registered Office at Bangur Nagar District – Ajmer, Bewar, Rajastha

Folio Certificate

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such

claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Private

Limited 247 Park, C- 101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL:

+91810811676 within 15 days of publication of this notice after which no claim will be

entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

ASREC Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION – SALE OF IMMOVABLE PROPERTY

ASREC (India) Ltd., a company incorporated under the Companies Act. 1956 is registered with serve Bank of India as Securitisation and Reconstruction Company under section 3 o securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

(SARFAESI Act, 2002) having its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No.2 – Unit.No. 201-202 & 200A-200B, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai-400 093 (hereinafter referred to as "ASREC") and secured creditors of 1) Mr. Harichandra Hiralal

virtue of Deed of Assignment dated 4th January.2022 executed with original lender Vasai Vikas

Sahakari Bank Ltd, whereby ASREC (India) Ltd., in its capacity as trustee of ASREC PS-05/2021-22

runs, has acquired the financial assets of aforesaid borrower from Vasai Vikas Shakari BankLtd with III rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAES

The Authorized Officer of ASREC (India) Ltd in exercise of powers conferred under the Securitisatio

nard Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 10.03.2023 u/s 13(2) of the said act calling upon the borrower **1) Mr. Harichandra Hiralal Vishwakarma (borrower**)

Face of the said acticating optimic bolicities of the optimic and an and a mark of the said acticating optimic bolicities of the advances of the said acticating and and a mark of the said acticating amount aggregating to Rs. 16, 16, 812/- (Rupees: Sixteen Lae Sixteen Thousand Eight Hundred Twelve Only) as on 28.02.2023 with further interest thereon from 01.04.2023 in respect of the advances granted by the Vasai Vikas Sahakari Bank Ltd to 1) Mr. Harichandra Hiratal Vishwakarma (Dorrower) and 2) Mrs.Kalavati Harichandra Vishwakarma (Co-Borrower), within the obtent of the data of the optimic of the optimic of the optimic optimic of the optimic of the optimic optimic of the optimic optimic optimic of the optimic optimic optimic of the optimic optimic optimic optimic of the optimic optic optimic optimic o

Visitivatatine (Duriver) and 2, internativation national visitivatatine (Co-Duriver), within the stipulated period of 60 days. Pursuant to Assignment Agreement dated 04.01.2022, ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesald borrower from Vasai Vikas Sahakari Bank Ltd with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SAFAESI Act, 2002

Borrower(s) and guarantor(s) in particular mat the Authorised officer hereby intends to set in below mentioned secured property for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment received subsequent to the said notice, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured property. The property shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis under 8 & 9 of

2. E-auction will be conducted under "online electronic bidding" through Asrec's approved service provider M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED at website: https://www.bankeauctions.com (web porta of M/s C1 INDIA PRIVATE LIMITED.). E-auction tender document containing online e-auction bid form leclaration. General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites www.asrecindia.co.in and https://www.bankeauclions.com.The intending bidder shall hold a value e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya, Mobile: +91 8866682937, Help Line No. : (+91-124-4302020/21/22, + 917291981124/1125/1126, Email

ujarat@c1india.com, support@bankeauctions.com.
3. Registration of the enlisted bidders will be carried out by the service provider and the user ID o

Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provide necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward of

uch incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative pow

ack-up etc. I. The particulars given by Authorised Officer are stated to the best of his knowledge, belief and ecords. Authorized Officer shall not be responsible for any error, mis-statement or omission etc. The

Including blocks is actional mark with well own heapendent enquines regarding encompanies, but on property put on auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorised Officer / Secured Creditor shall encumbrances whether known or unknown to ASREC.

encumbrances whether known or unknown to ASHEC. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights/views. 5. The property shall not be sold below reserve price and sale is subject to confirmation of Asrec India Ltd, the secured creditor. Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorised Officer of ASREC (India) Ltd., Bidg. No. 2. Unit No. 201-202 & 200A-200B, Gr. Floor, Solfaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbal 400093 or submit through email to Indranath@asrecindia.co.in, navinanchan@asrecindia.co.in, Asrec@asrec.co.in Last date for Submission of Bid Form is 03.06.2025 upto 4.00 PML how has the substance heat the substance of the submission of Bid Form is 03.06.2025 upto 4.00 PML how the bid heat the substance heat the substance what sover submitted heat the util bot the strettained. Bid without EMD shall be

form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall b

epected sommany. 5. The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT /RTGS in the Account No.: 009020110001533, with Bank of India, SSI, Andheri Branch, Name of the Account / Name of the Beneficiary:ASREC PS-05/2021-22 TRUST, IFSC Code: BKID 00000 90. . The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sal consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD sha to bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitat

Reserve E.M.D.

in Lakh) Lakh)

(Rs. in

2.00

Incremen

(In Rs.)

0.25

Price (Rs.

15.00

security interest (enforcement) Rules for recovery of dues detailed as follows.

Description of the Secured Assets

1 Registered Mortgage of Flat No.2, Ground Floor, Area admeasuring about 510.00 sq.ft. Built up, B Wing, in the building known as, "Pranit Apartment", Opp Varekar School, Mumbadevi Colony Road, lying, being and situate at village – Datavail, DivaEast 400612, Tal & Dist – Thane

wned by Mr. Harishchandra Hiralal Vishwakarma & Mrs

Kalavati Harishchandra Vishwakarma

TERMS & CONDITIONS:

Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 200

(India) Limited Chakala, Andheri (East), Mumbai-400 093

No./s

SCL005678 246951 11306051 to 11306100

305901 registered in the name of the Shri Jagdish Ranganath Shringarpure

No.

following Shareholder/s have been lost by them.

Name of the

Shareholder/s

Jagdish Ranganath Shringarpure

referred share certificates.

Place : Mumbai

Date : May 03, 2025

AAA TECHNOLOGIES LIMITED झारखण्ड सरकार 13 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act CIN: L72100MH2000PLC128949 कार्यपालक अभियंता का कार्यालय Registered Office: 278-280, F Wing, Solaris 1, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 6, Powai, Andheri East, Mumbai 400 072. Tel: +91 22 28573815/16 Fax: +91 22 4015250 [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014] पथ निर्माण विभाग,पथ प्रमण्डल,कोडरमाँ email: info@aaatechnologies.co.in Website: www.aaatechnologies.co.in EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 🕿 06534-2227076,Email Id-eercdkoderma-jhr@nic.in Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre, Manesar, that M/s. WEQ TECHNOLOGIES LLP (LLPIN: AJJ-7904) may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company Limited by Shares. MARCH 31, 2025 ई-निविदा आमंत्रण सचना (Runees in Lakhs excent EPS Year ended Quarter Quarter ended Year Tender Reference No. : RCD/KODERMA/415/2025 ended ended Particulars 31-03-2025 1-03-2024 31-03-2025 31-03-202 दिनांक:-28.04.2025 Audited Audited Audited Audited . Total Income from Operations 1,099.78 968.38 2,702.56 2,468,45 पथ प्रमण्डल,कोडरमा अन्तर्गत "डोरण्डा– .The Principal objects of the company are as follows: let Profit for the period (before Tax 133.27 14.70 470.07 429.54 शंख—भेन्ड्रो—पटना रोड (MDR-114) पथ के To provide services and consultancy for software development, website development, mobile app development and digital marketing. xceptional and/ or Extraordinary items) कार्य का नाम कि0मी0 0.00 से 22.40 कि0मी0 (कुल लंबाई-22.40 कि0मी0) का राईडिंग क्वालिटी में सुधार 1. Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 133.27 14.70 470.07 429.54 A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed company may be inspected at the registered office at Unit No. Room No 704, Building No.3, Ostwal Orchid 1,2&3, Kanakia Road Mira Road East, Thane, Vasai, 401107, Maharashtra India. कार्य" । Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 99.76 11.01 351.03 321 20 Rs. 13,29,82,394.00(तेरह करोड उनतीस 99.76 11.01 351.03 321.20 Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Harvana), Pincode - 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office. otal Comprehensive Income for the period प्राक्कलित राशि 2. लाख बेरासी हजार तीन सौ चौरानबे रूपये) Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) मात्र । Paid up Equity Share Capital 1282.68 1282.68 1282.68 Rs.13,30,000.00(तेरह लाख तीस हजार 1282.68 अग्रधन की राशि 3. Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet 1,799.83 1,512.93 1,799.83 1.512.93 रूपये) मात्र। कार्य पूर्ण करने की अवधि 4. 05(पाँच) माह। Earnings Per Share (of Rs. 10/- each) Dated this 03rd day of May, 2025 वसाइट पर निविदा प्रकाशन (for continuing and discontinued o 5. 06.05.2025, 10:30 बजे से। sd/sd/-की तिथि। Nikhil Deven Mistry Shahnawaz Vakil Ahmed 2) Diluted: 0.78 0.08 2.74 2.50 बिड प्राप्ति की अन्तिम तिथि 26.05.2025, 12.00 बजे तक। 6. ShaikhDesignated Partner DIN: 07769509 Designated Partner The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quarter and yea ended 31st March 2025, filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said results an available on the websites of NSE (www.nesindia.com) and BSE (www.bseindia.com) as well on the Comparison work of the source content of the said results on an available on the websites of NSE (www.bseindia.com) and BSE (www.bseindia.com) as well on the Comparison work of the content of the source of the said results of the source बिड खुलने की तिथि 28.05.2025. 12.30 बजे तक। DIN: 07769510 7. कार्यपालक अभियन्ता का निविदा आमंत्रित करने वाले कार्यालय,प०नि०वि०, पथ प्रमण्डल, 8. कार्यालय का नाम एवं पता । कोडरमा । Company's website (www.aaatechnologies.co.in) PUBLIC NOTICE हेल्प लाइन नं० Sd/. 9. 0651-2446002 NOTICE is hereby given that my client, MR. SUYOG SUHAS KARANDIKAR and and LATE Chairman and Managing Director DIN:00415477 Anlay Agarwal पथ निर्माण विभाग,झारखण्ड सरकार में निबंधित संवेदकों के लिये UCAN निबंधन Place: Mumbai आवश्यक है | Date: 02nd May, 2025 SMT. SUJATA SUHAS KARANDIKAR are th Further details can be seen on website http://jharkhand

OMAX AUTOS LIMITED OMAY

कार्यपालक अभियंता

प0नि0वि0, पथ्य प्रमण्डल, कोडरमा

tenders.gov.in

PR 351500 Road(25-26).D

FOR THE QUARTER AND YEAR ENDED March 31, 2025 (₹ in Lakhs								
			the quarter		Year e			
Sr. No.	Particulars	March	December	March	March	March		
NU.		31, 2025 (Refer No 5)	31, 2024 (Unaudited)	31, 2024 (Refer No 5)	31, 2025 (Audited)	31, 2024 (Audited		
_	NCONE	(Reler NO 5)	(onauditeu)	(reler no s)	(Audited)	(Audited		
.		44 440 00	0 007 57	40.000.00	00.005.00	05 500 0		
L	Revenue from Operations	11,419.89	9,227.57	10,398.96	36,925.86	35,526.2		
<u>II.</u>	Other Income	580.16	533.86	534.43	2,443.72	1,768.0		
III. IV.	Total Income (I + II)	12,000.05	9,761.43	10,933.39	39,369.58	37,294.2		
IV.	EXPENSES:	0.044.05	7 050 70	0.074.74	00 400 00	07.040.0		
	Cost of Material Consumed	8,814.85	7,056.70	8,074.74	28,469.28	27,343.3		
	Change in inventories of finished good	005.00	45.40	00.00	44.05	(07.07		
	and work-in-progress	205.29	(15.44)	63.66	11.95	(37.67		
	Employee benefits expense	574.15	544.04	680.77	2,184.26	2,349.8		
	Finance Costs	512.84	491.20	516.09	2,023.99	2,080.5		
	Depreciation & amortisation expense	441.73	455.20	525.78	1,916.15	2,177.4		
_	Other expenses	751.82	867.81	691.37	3,038.00	3,332.7		
	Total Expenses	11,300.68	9,399.51	10,552.41	37,643.63	37,246.2		
V.	Profit before exceptional items and			000.07	4 705 05	10.0		
	tax (III-IV)	699.37	361.92	380.97	1,725.95	48.0		
VI.	Exceptional items- Gain/(Loss)	(101.00)	•	2,250.26	1,805.71	2,250.2		
VII.	Profit before tax from ordinary							
	activities (V + VI)	598.37	361.92	2,631.24	3,531.66	2,298.3		
VIII.	(1) Current tax	138.02	-	-	206.20			
	(2) Deferred tax Charge	187.05	75.24	972.59	946.66	1,131.9		
_	(3) Earlier years tax adjustment	224.15	-	-	224.15	0.6		
	Total Tax Expense	549.22	75.24	972.59	1,377.01	1,132.5		
IX. X.	Profit for the period / Year (VII-VIII)	49.15	286.68	1,658.66	2,154.65	1,165.7		
^.	Other Comprehensive Income (i) Items that will not be reclassified to							
	profit or loss :- (a) Actualate science of defined		-		-			
	(a) Actuarial gains/losses of defined	24.04		244	24.24			
	benefit plans (Net of Taxes)	34.24	-	2.44	34.24	2.4		
XI.	Total Other Comprehensive Income	34.24	-	2.44	34.24	2.4		
^	Total Comprehensive Income for the	83.39	286.68	1,661.10	2,188.89	1,168.1		
XII.	period / year (IX + X) Earning per share not annualised for	03.39	200.00	1,001.10	2,100.09	1,100.1		
^11.								
	the quarter	0.23	1.34	7.76	10.07	5.4		
	(a) Basic (In ₹)	0.23	1.34	7.76	10.07			
V 111	(b) Diluted (In ₹)	0.23	1.34	1.70	10.07	5.4		
ᇞ	Paid-up equity share capital			0.400.00				
VB /	(Face value of ₹ 10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.8		
XIV. Note	Other Equity				29,380.84	27,619.7		

uick and proper refund. 3. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as is the sourcession block sharin meriodately i.e. of the same day of his rate that the revoluting day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorised fficer and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be sold again. I. The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale o

FORM NO. URC-2 This is to inform the General Public that following share certificate of SHREE CEMENT

loint Owner of property bearing Flat No.702. asuring 38.58 sq.mtrs. (Carpet) and 50 Sg.Ft. Built –up, on 7th floor of Building no. 60 asant Champak Co-operative Housing Society mited, Vasant Vihar Housing Complex okhran Road No. 2, Thane (W)-400610 alor with One Car Parking (Said Flat). SMT. SUJAT. SUHAS KARANDIKAR died intestate o 3.01.2024, who is now survived by the followin lass | legal heirs MR. SUYOG SUHA KARANDIKAR and MR. KAPIL SUHA: KARANDIKAR only. That, MR. KAPIL SUHA KARANDIKAR has executed a Release Dee ated 11/02/2025 bearing registratio 10.TNN 2 -4265-2025 at SRO Thane-

As the abovementioned pring security interest under section 5 of the SARFAESTACT, 2002 As the abovementioned Borrower/guarantors/Mortgagor having failed to pay as per the said Demand Vortice dated 10.03.2023 under Sec.13(2) within stipulated period of 60 days, the Authorized Officer of ASREC (India) Ltd. in exercise of powers conferred under Section 13(4) read with rule 8/9 Enforcement of Securities (Interest) Rules, 2002 took physical possession of the below mentioned aving relinquished his Rights, Title ar Share in the Said Flat in favour of MR. SUYO SUHAS KARANDIKAR. roperty on 03.12.2024 by virtue of Section 13(4) read with section 14 of SARFAESI Act, 2002. Since the entire dues have not been cleared. Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and guarantor(s) in particular that the Authorised Officer hereby intends to sell the below Any person/s having any claim, share, righ

tle, benefit, interest, objection and/or deman respect of the said flat or any part thereof b way of any agreement of sale, transfer, assign ment, exchange, right, interest, share, lease sub-lease, tenancy, license, mortgage, gift, en cumbrance, occupation, inheritance, beques passession, or by way of lis-pendens, famil rangement, settlement, decree, order of an ourt of law, or otherwise howspeyer is require to make the same know in writing supported b authenticated photocopies of the document to the undersigned at their office mentione below within a period of **7 days** from the date of publication of this Notice, failing which i will be assumed that no one has any object

ions to the Sale/Mortgage of the said Flat. Fu her, the claim/s if any of such person/s after th expiry of notice period shall be treated as null an void as well as non-binding upon my client: Place:Thane Sd Date: 03-05-2025 N. R. Motwar LTHING BONDING. The E-Auction Will be held on 04.06.2025 Between 10.00 A.M to 2.00 P.M with Unlimited Auto Time Extension of 5 minutes Each, Till the sale is concluded.

 State:
 03-05-2025
 N. R. Motwan

 Advocate, High Coun
 Advocate, High Coun
 102, Sidharth Tower, Kopri,Thane (E)

 Maharashtra – 400 603
 Mob - 808000509

Bomal BENGALURU CO-OP. MILK UNION LTD., [BENGALURU DAIR Dr. M.H. Marigowda Road, Bengaluru-560029 E-mail: bamulpurchase@gmail.com Website: www.bamulnandini.coop, Phone : 080-260962 Ref No: BAMUL/PUR/09/1816/T-322/2025-26 Date: 29.04.20 **TECHNICAL CUM COMMERCIAL TENDER THROUGH THE KARNATAKA PUBLIC PROCUREMENT PORTAL** Bengaluru Co-op Milk Union Ltd., (BAMUL) Bengaluru, invites e- tender through e-Procurement Portal fro

the	the interested and eligible manufacturers/ Contractor/Dealer/Distributors for Supply of the following item.						
SI	Particulars	Qty	Estd Cost in Lakhs	Tender No			
01	Supply, Installation, Testing and commissioning of membrane Filter Elements for Nano Filter installed at Power Plant, NMPC Kanakapura Dairy		60.00	KMF/2025-26/IND1389			
02	Supply of Printed Bopp Self Adhesive tape (JUMBO) to Kanakapura Dairy for a period of one year	o 1800 Roll	11.38	KMF/2025-26/IND1390			
03	Providing Pest Control Service at Units of Bengaluru Dairy, Main Dairy Hoskote Dairy, Kanakapura Dairy and 06 Chilling Centres for the period of Two years.		36.00	KMF/2025-26/SE3406			
04	period of one year	a 100 Nos	28.00	KMF/2025-26/IND1391			
05	Supply of Corn Silage Bales to MPCS- Bengaluru Dairy for a period of six months	a 1000 MT	90.00	KMF/2025-26/IND1392			
1	Access to E-tender Documents	20.04.2	025 to 28 0	5 2025 fill 02 00 DM			

O SBI
STATE BANK OF INDIA

CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

NOTICE It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10/-, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly, for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share/ bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been (s)/holder(s) in due course of the said share/bond and they have applied to the Bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/ bond should lodge such a claim with the Bank's Transfer Agent, M/S KFin Technologies Limited, selenium, Tower 8, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana - 500 032, (email id **einward.ris@kfintech.com**) within 7 days from his date, else the bank will proceed to issue duplicate share/bond certificate(s) without further information.

STATE BANK OF INDIA

	STATE BANK OF INDIA							
SR.	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF	NO. OF CERTIFICATE NO(S).		DISTINCTIVE NO(S)		
No.			SHARES	FROM	то	FROM	то	
1	03138607	RAHUL KAUSHIK	2500	214342	214342	7454645791	7454648290	
The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequent upon stock split (record date 21.11.2014).								
Place: Mumbai NO. OF SHARES: 2,5					ES: 2,500	Gene	ral Manager	
Date: 03.05.2025				NO. OF S/CERTS: 1		(Shares & Bonds)		

TO Depreciation & amortisation expense		441.73	455.20	525.78	1,916.15	2,177.	
454648290	1∎ ∟	Other expenses	751.82	867.81	691.37	3,038.00	3,332.
consequent			11,300.68	9,399.51	10,552.41	37,643.63	37,246.
consequent	· V.	Profit before exceptional items and					
		tax (III-IV)	699.37	361.92	380.97	1,725.95	48.
al Manager	VI.	Exceptional items- Gain/(Loss)	(101.00)	-	2,250.26	1,805.71	2,250.
s & Bonds)	VII.	Profit before tax from ordinary					
	┛└	activities (V + VI)	598.37	361.92	2,631.24	3,531.66	2,298.
	VIII.	(1) Current tax	138.02	-	-	206.20	
		(2) Deferred tax Charge	187.05	75.24	972.59	946.66	1,131.
Y]		(3) Earlier years tax adjustment	224.15	-	-	224.15	0.
		Total Tax Expense	549.22	75.24	972.59	1,377.01	1,132.
	IX.	Profit for the period / Year (VII-VIII)	49.15	286.68	1,658.66	2,154.65	1,165.
282.	Χ.	Other Comprehensive Income		•			
025		(i) Items that will not be reclassified to					
X		profit or loss :-		-		-	
		(a) Actuarial gains/losses of defined					
rom		benefit plans (Net of Taxes)	34.24	-	2.44	34.24	2.
		Total Other Comprehensive Income	34.24		2.44	34.24	2.
	XI.	Total Comprehensive Income for the					
		period / year (IX + X)	83.39	286.68	1,661.10	2,188.89	1,168.
	XII.	Earning per share not annualised for					
		the quarter					
389		(a) Basic (In ₹)	0.23	1.34	7.76	10.07	5.
		(b) Diluted (In て)	0.23	1.34	7.76	10.07	5.
	XIII	Paid-up equity share capital					
390		(Face value of ₹ 10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.
	XIV	Other Equity		_,	_,	29,380.84	27,619.
406	Not						
406		The financial results of OMAX AUTOS LIMITED (th	e company) fo	r the quarter e	nded March 31	,2025 were re	viewed by
		Audit Committee and approved by the Board of Dire					

the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (as ammended) as sp Companies Act, 2013.

The Company is primarily engaged in manufacturing of Sheet Metal Components and Assemblies for various custo

he property or such extended period as may be agreed upon in writing between the secured credito In successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be preleted and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

0. The sale shall be subject to provisions of Securitisation and Reconstruction of Financial Asset nd Enforcement of Security Interest Act, 2002 & Security Interest (Enforcement) Rule 2003

and enforcement of security interest Act, 2002 & Security interest (Enforcement) Rule 2002. 11. The interested bidders can inspect the property on 16.05.2025 from 11.00 AM to 3.00 PM. Contact Details: Mr. I. N Biswas - Cell No. 916362(1311, 022 – 61387063), Mr. Navinchandra Anchan - Cell No. 9820250145, 022 – 61387051 and Mr.Jagdish Shah-Cell No.9819931487 may

The Authorised officer reserves absolute right to accept or reject any or all offers and/or modif any terms/conditions without assigning any reasons thereof.

any terms/conditions without assigning any reasons thereor. 13. The successful bilder would bear the charges/fees payable for GST, registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law. 14. The highest bid will be subject to approval of the secured creditor. 15. This notice, under Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rule 2002, will also serve as 30 the incident the heavenue of a secured view of the secured creditor.

lays' notice to the borrowers / quarantors / mortgagors for sale of secured property under SARFAES Act and Security Interest (Enforcement) Rules on the above mentioned date if their outstanding due re not paid in full

Date :30.04.2025 Place: Mumbai

elected summarily

Authorised Officer, ASREC (India) Ltd.

		20.04.2020 10 20.00.2020 all 02.00 T M
2	Pre-Bid Meeting / Tender clarification date & time	14.05.2025 till 11.00 AM
3	Last date for submission of tender/ quoting	28.05.2025 till 02.00 PM
4	Date & time for opening Technical Tender	29.05.2025 at 02.35 PM
	Date & time for opening Commercial Tender	02.06.2025 at 11.30 AM
6 Place of opening of Technical and Commercial Tender		BAMUL (Bengaluru Dairy) Board Room

The Tenderers shall submit separate tender for the above, Tenderers are advised to note the qualification criteria specified in Section VII to qualify for award of the contract.

The Earnest money deposit (E.M.D.) valid for 45 days beyond the validity of the tender i.e. total for 135 days Tender processing Fee, modes of e-payment, tender document details and other details are mentioned in https://kppp.karnataka.gov.inand also contact Help line No: 8046010000/8068948777

> Sd/- Managing Director Tender Inviting Authority, Bamul

and within geographical area of India and accordingly there are no reportable operating or geog

- The Audited financial results for the Quarter & Year ended March 31, 2025 are being published in the newspapers as published in the newspapers as published in the newspapers are published in the format prescribed under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 The financial results are available on the Company's website www.omaxauto.com and on the we bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- The Statement includes the results for the quarter ended March 31, 2025 and March 31,2024, being the balancing figures between audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the current financial year which were subjected to limited review by the auditors.
- The company does not have any associate, joint venture and subsidiary company as on March 31, 2025.
- 7. The Company impaired the value of its rogue line machine to actualize the value in the Company's books with the realizable value in the market based on the offers received from various buyers.
- Corresponding previous periods figures have been reclassified / regrouped and Rearranged wherever n

For and on behalf of t	he Board of Directors
Sd/-	Sd/-
TAVINDER SINGH	DEVASHISH MEHTA
(Whole-Time Director)	(Managing Director)
DIN:01175243	DIN:07175812

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Bhagirath Farm Private Limited, is the sole and absolute owner of land bearing Gat No. 241, more fully described in the 'Scheduled Property' mentioned hereunder. The Owner asserts that the 'Scheduled Property' is free from all encumbrances, charges, claims, etc. of whatsoever nature and the Owner has got a clean and marketable title in respect of the 'Scheduled Property'. In pursuance of the same this Public Notice is issued to investigate the right, title and interest of the Owner in respect of the 'Scheduled Property.

All or any persons including but not limited to societies, banks, financial institutions and any other organizations, having any valid and legal claim, right, title, demand or interest in or to the 'Scheduled Property' or any objection by virtue of any sale, assignment, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, charge, lien, inheritance, succession, will, bequest, settlement, trust, maintenance, possession, easement, agreement, lis-pendens, stay order, attachment decree, specific performance or otherwise or any other mode of whatsoever nature, are required to convey their objection(s) in writing, at the address mentioned below, within 12 (Twelve) Days from the issuance of this Notice, along with all supporting documents relating to such claim, failing which it shall be presumed that there is/are no claim(s) and such claim(s) if any, shall be considered to be waived and abandoned.

SCHEDULED PROPERTY

All that piece and parcel of land bearing Gat No. '241' (Old Survey Nos. 41/4 and 50/1) admeasuring 3,890 Sq. Mtrs., (prior to Industrial NA Conversion - admeasuring 00 Hectare 38.70 Ares + Potkharaba 00 Hectare 0.20 Ares i.e. totally admeasuring 00 Hectare 38.90 Ares), assessed at Rupees 389 Paise 00, situated, lying and being at Village: Gonde Dumala, Taluka: Igatpuri, District: Nashik, within the limits of Group Gram Panchayat Gonde Dumala and Panchayat Samiti Igatpuri and falling under the Development Plan of Nashik Metropolitan Region Development Authority (NMRDA) and within the jurisdiction of the Office of Sub-Registrar of Taluka Igatpuri, District Nashik.

Bounded as follows:

On or towards East : By Gat No. 372; On or towards South : By Gat No. 316; On or towards West : By Gat Nos. 240 and 242; On or towards North : By Gat Nos. 372 and 373.

Dated 30/04/2025, at Pune M/s CNS Juris

Hussain Nalwala (Adv)

34, 35, 36 & 37, United Apartments, 2nd Floor, East Street, Camp, Pune-411001. Ph. No.: 020-26333664, 020-26351911

PUBLIC NOTICE

Place : Gurugram Dated : May 02, 2025

Notice is hereby given that, (i) B C S Developers Private Limited and (ii) Mrs. Bharati alias Bharti Santosh Lodha, are the joint owners and have joint and absolute possession of the land bearing Gat No. 367, more fully described in the 'Scheduled Property' mentioned hereunder. The Owners assert that the 'Scheduled Property' is free from all encumbrances, charges, claims, etc. of whatsoever nature and the Owners have got a clean and marketable title in respect of the 'Scheduled Property'. In pursuance of the same this Public Notice is issued to investigate the right, title and interest of the Owners in respect of the 'Scheduled Property'.

All or any persons including but not limited to societies, banks, financial institutions and any other organizations, having any valid and legal claim, right, title, demand or interest in or to the 'Scheduled Property' or any objection by virtue of any sale, assignment, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, charge, lien, inheritance, succession, will, bequest, settlement, trust, maintenance, possession, easement, agreement, lis-pendens, stay order, attachment decree, specific performance or otherwise or any other mode of whatsoever nature, are required to convey their objection(s) in writing, at the address mentioned below, within **12 (Twelve) Days** from the issuance of this Notice, along with all supporting documents relating to such claim, failing which it shall be presumed that there is/are no claim(s) and such claim(s) if any, shall be considered to be waived and abandoned.

SCHEDULED PROPERTY

All that piece and parcel of land bearing Gat No. '367' (Old Survey No. 49) admeasuring 4,070 Sq. Mtrs., (prior to Industrial NA Conversion-admeasuring 00 Hectare 37.40 Ares + Potkharaba 00 Hectare 03.30 Ares i.e. totally admeasuring 00 Hectare 40.70 Ares), assessed at Rupees 02 Paise 50, situated, lying and being at Village: Gonde Dumala, Taluka: Igatpuri, District: Nashik, within the limits of Group Gram Panchayat Gonde Dumala and Panchayat Samiti Igatpuri and falling under the Development Plan of Nashik Metropolitan Region Development Authority (NMRDA) and within the jurisdiction of the Office of Sub-Registrar of Taluka Igatpuri, District Nashik. **Bounded as follows:**

On or towards East : By Gat Nos. 366 and 368; On or towards South: By Gat No. 372; On or towards West: By Gat No. 372; Dated 30/04/2025, at Pune

On or towards North: By Gat No. 372.

M/s CNS Juris

Hussain Nalwala (Adv)

34, 35, 36 & 37, United Apartments, 2nd Floor, East Street, Camp, Pune-411001. Ph. No.: 020-26333664, 020-26351911

सोलापुरातील १० हजार जणांना समन्स ; १३०० चालकाना वारट

जाहीर नोटीस

भाषा सार्वे करणारा महाया प्रकारांच्या सुरानेभुसार श्री योगेशकुमार कमलेशकुमार श्रुरता आणि श्रीमती संगीता योगेशकुमार कमलेशकुमार श्रुरता आणि श्रीमती संगीता योगेशकुमार श्रुरता अप्तेर्गदेव होरीग सांसायरिक अस्वीरिय्यन लिमिटेड या इमारतीत् येशे स्थित आहेत. जुक्छ स्टेल ट्रोल पंप, गाव-बारामपूर, वसई (पश्चिम), तालुका - वसई, जिल्हा -ालघर ४०१२०२ आणि सर्व्हे क्र. ५९, हिस्सा क्र. १, क्षेत्रफळ ८२० चौरस सोलापूर,

चालविताना वाहतूक

दि.२

दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहन

चालविणाऱ्या नऊ ते दहा हजार

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public a

arge that my Client/s is/are negotiating

urchase and acquire from Mrs. Kokilabe

Shah and Mr. Pivush S Shah a residentia

lat no. A/17, A Wing admeasuring about 32

square feet carpet area. (the Flat), situated on 2nd Floor in building belonging to THE

CHACHANAGAR CHSL situated at plot of

Land bearing CTS No. 500 of village Vil

Parle West, Mumbai 400 022, along with five

fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fift

Only) each aggregating to Rs. 250/- (Rupee Two Hundred and Fifty Only) bearing

Distinctive Nos. 81 to 85 (both inclusive

No.17, (said Shares), the seller hav

represented that the said Flat and Shares ar

free from all encumbrances, charge, dispute

claim, lien, or mortgage of any natur

any person/s, Banks, Financial Institutio

has/have any claim against, into, or upon the said Flat and the said Shares or any par

thereof, as and by way of sale, exchange

agreement, contract, mortgage (equitable c otherwise), gift, lien trust, lease, possession

inheritance, easement, charge, pledge

uarantee, loans, advances, injunction,

any other attachment under any decree orde

or award passed by any Court of Law

Tribunal, Forum or Statutory Authority, Incom-

Tax Authority or Arbitration or otherwise

owsoever, is/are hereby required to notif

the same in writing alongwith with supporting

ocumentary evidences to the undersigne

ddress at Office no.201. 2nd floor, A wing

upermarket CHSL, Monghibai Road, Vil

Parle East Mumbai 400 057 , within 1

Notice, failing which the claims and/or objections, if any, shall be considered as

vaived and/or abandoned and my Client/

shall complete the transaction withou

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

A residential Flat bearing. A/17, A Wing admeasuring about 326 square feet carpet area.

situated at 2nd Floor in building belonging t

THE CHACHANAGAR CHSL, situated on pla

of Land bearing CTS No. 500 of village Vile Park

West, Mumbai 400 058, along with five full

paid-up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only

each aggregating to Rs. 250/- (Rupees Two Hundred and Fifty Only) bearing Distinctive Nos

81 to 85 (both inclusive), comprised under Share

From Adv. Dhrumil D Patel

Advocates, High Court

Sd/

Certificate bearing No.17, (said Shares)

Dated this 03rd Day of May, 2025

Place: Mumbai

reference to such claims and/or objections

ifteen) days from the publication of this

whatsoever, and they are in possession

the same.

omprised under Share Certificate bearing

वाहनचालकांना सोलापूर

:

गाडी

शहर

नियमांकडे

पातार रुपरस्प जांग सरक ये. ५६ हरता ये. एकरण्य २५ वस्त पुरः (बेस्टरभा यांच मालक शहेत आगि श्री. योगेयकुमार सुक्ला यांनी संयुक्तफो उत्त पर्सेट श्री. वेवीदान्हों हायवानिओ डिसाझा यांच्याकडून संदेरी केला आहे. ज्याया नॉद्यणी का लसई ४,४७९२,२०५५ दिनांक १६/०१२,१०१६

भाणि विक्री करार दिनांक १६,/०४/२०२५ आहे. भी. जैरझिन्हो हायजेनिओ डिसोझा यांनी उक्त फ्लॅंट श्रीमती ज्योती मा जरा करने होसे वा नजा जिसा का जिस करने का जिस करने का जिस कि कार्तिलाल पटेल यांच्याकडून खरेदी केला होता, ज्याचा नोंदणी क्र. इसई-१-१७६१५/२०२४, दिनांक २०११/२०२४ आहे आणि विक्रीपत्र १२/२०२४ आहे वर्गीय श्री. कांतिलाल हरकिसनदास पटेल आणि श्रीमती ज्योती

त्याम आ. का।तलाल हथकस्तत्वास घटल आणे आमता ज्याता क्रांतिलाल पटेल यांनी संयुक्तपणे उक्त पलॅंट श्रीमती गीता जी. गुरव गोव्याकडून खेरवी केला होता ज्याचा नोंदाणी क्र क्सई-१२०४६२/२००३ देनांक ०९०७/२००३ आहे आणि विक्री करार दिनांक ०९/०७/२००३

गाः. उत्त फर्लेटचे मालक स्वर्गीय श्री. कांतिलाल इर्राकेसनदास पटेल गांवे ३७,१२,९०२२ रोजी निधन झाले आणि त्यांचे वारसदार श्री. सतीया कांतिलाल पटेल गड्याण शार्ट्य

भारता अन्यता (तुराना) आजन आतं चांच प्रार्थवार कार्याताल प्रदेश यामग्रं १३ औ. सतीया कार्तिताला प्रदेश, त्यांचे मुख्यारपत्रधारक श्री. व्येया कातिलाल पर्वटता यावमार्गठत कांचे २३ औ व्यंवे कार्तिताल परेल यांनी त्याव्या हत्काचा त्याग दिनांक ०९ डिसेंबर, २०२४ रोजी नोंदणीकृत लागफाद्वार (दत्सारेका क्र वसई १४९६९२,२०२४) दिनाक ०९१२,०२९२७ श्रेमांनी ज्यंती कॉतिलाल परेल याच्या वाडुने केला आहे. त्यानूळे श्रीमती ज्योती कॉतिलाल परेल याच्या वाडुने केला मालक अणि भारतीय वारसा कायहानुसार कायदेशीर वारसवार

मल्पा अहेत. भाषभा जरुता. सृणून, मी याद्वारे आव्हान करतो की ज्या कोणालाही उतत पलॅंटव्या संबंधात कोणताही दावा किंवा आक्षेप असेल त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपसून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात माझ्या

ग्यलियात कळवावे

कगशरकात कव्वयाः श्री सोनेशकुमारं कमलेशकुमारं शुक्ला श्रीमती संगीता योगेशकुमारं शुक्ला काऊंटराईन श्री. अवनीश कुमारं तिवारी दिनांकः ३२/०५/२०२५ (वकील उच्च न्यायालय) दुकांन कः २९, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (यू), तालूका वसई, जिल्हा पालघर - ४०२२०९.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that on behalf of my client MR. ANKUSH GANGARAM MOHITE AND MRS. PRIYDARSHANI ANKUSH MOHITE sor daughter in Law of LATE GANGARAM RAYJI MOHITI is the owner of Flat No C/202, on Second Floor, Laxr Niwas, Narangi Road, Vijay Nagar, Nr. Kamdhen Bunglow, Virar (E), Taluka. Vasai, District. Palgha 401305. LATE GANGARAM RAYJI MOHITE is expire on 17/05/2022 at VIRAR (E), Vasal Virar City (M Corr, Leaving behind his legal heirs 1) MR. ANKUSI GANGARAM MOHITE (Son) 2) MRS. PRIVDARSHAN ANKUSH MOHIT (Daughter in Law) AND 3) SM BHARTI GANGARAM MOHITE (Wife). SMT. BHARTI GANGARAM MOHITE (Wife) h

ecuted Gift /Affidavit / NOC of release in ANKUSH GANGARAM MOHITE AND MRS PRIYDARSHANI ANKUSH MOHITE.

All the banks, financial institution, person etc. are hereb All the damis, interfacil instauduit, person acts and the damis requested to intimate to my client or to me as their coursed about any daim, whatsnever regarding the claims, Objections from any person having right, title, interest in the application property by way of legal heirs' Affdavt / NOC etc. with sufficient proof within 07 days from this notice otherwise it will be treated that nothing

objections or claim is their over it. PRIYA SINGH Date: 03/05/2025 ADVOCATE HIGH COUR Shop No. 5 Opp. Plaza Cinema, Near Shivaji Mandir. N.C. Kelkar Road, Dadar West Mumbai 400028.

PUBLIC NOTICE

This is informed to the public at Large that, My client MRS. ALKAASHOK PALKAR have agreed to purchase all right, title and interest in Flat no. 4, situated in Wing- D/2, on the First Floor, in the building known as "Shri Navyuvak Harijan Utthapan Co-operative Housing Society Limited", Situated at Sai Nagar Road, Near C.G.S. Colony, Bhandup East, Mumbai-400042 dmeasuring area 715 Sq. Ft. Built-up area, standing on Plot of land bearing C.T.S. No. 658 of Village Kanjur, Taluka Kurla & District Mumbai Sub Urban, with the limits of "S" ward of Municipal Corporation of Greater Mumbai, in the Registration District and Sub-District of M.S.D from its owners and occupants 1) Mr. Bhalchandra Vithal Salvi, (2) Mr. Rajendra Vithal Salvi (3) Mr. Harish 7ithal Salvi & (4) Mrs. Nalini Gulabrao Baste nee Ms. Nailini Vitthal Salvi.

This Public Notice is hereby issued by my client to investigate title in respect of the aforesaid Flat. If any, person's, firm, company, institution, or whosever t may be; does have any right, title, interest, share, claim/s, objection, by way of sale, lease, mortgage, charge, encumbrances, suit or any proceedings pending before judicial or quasi judicial officer in any Court in India in respec f aforesaid flat or anyone else, then the objection be raised by them by a letter f objection with all the details enumerated therein along with the proof or copy of documents to prove their claim/s to the address as stipulated below within a beried of 15 days from the issuance of the present Public Notice. In case, if any objections are not received along with proof by the undersigned at the address below referred within the stipulated period of 15 days; then my clients shall execute all the necessary documents/instruments in respect of the aforesaid flat with (1) Mr. Bhalchandra Vithal Salvi, (2) Mr. Rajendra Vithal Salvi (3) Mr. Harish Vithal Salvi & (4) Mrs. Nalini Gulabrao Baste nee Ms. Nailini Vithal alvi to purchase the same free from all encumbrances, objections, claims of whatsoever nature and any objection, claim raised beyond the stipulated period there is a state of the state ake serious note if it.

Date: 03/05/2025

VIG. 01ST ELOOR, ANKU APARTMENT, Sd/-VEAR DHOBI ALI MASJID, CHARAI, ADV. ARUNESH R. MISHRA Sd/-THANE (W)- 400601.

वाहतूक पोलिसांनी समन्स बजावले आहे. तर, समन्स बजावून देखील राष्ट्रीय लोकअदालीवेळी गैरहजर राहिलेल्या १३०० चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे. वाहनांवरील दंड न भरल्याने पोलिसांनी ही ॲक्शन घेतली आहे.

सोलापूर शहरात रमार्ट सिटीतून विविध रस्त्यांवर सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यातून बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. दुसरीकडे वाहतूक पोलिस देखील चौकाचौकात कारवाई करतात. अनेकजण दुचाकीवरून ट्रीपल सीट

नमुना क्र.युआरसी-२

- प्रकरण २९ चे भाग ९ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नसार)
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग अंतर्गत मे डब्ल्यूडक्यू टेक्नोलॉजिस एलएलपी (एलएलपीआयएन: एएजे-७९०४), या संस्थेची सेंटल रजिस्टेशन सेंटर, मनेसार येथील निबंधकांकडे नोंद करण्यासाठी १ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंगकरिता सेवा व समुपदेशन देणे.
- . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालर युनीट क्र. खोली क्र. ७०४, इमारत क्र. ३, ओस्तवाल ऑर्चिंड १, २व ३, कनाकिया रोंड, मिरा रोड पूर्व, ठाणे, वसई ४०११०७, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासार्ठ उपलब्ध आहेत.
- . येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदार संस्थेच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावी

सही/-	सही/-
शाहनवाझ वकील अहमद शेख	निखील देवेन मिस्त्री
पदसिद्ध भागीदार	पदसिद्ध भागीदार

जाहीर सूचना

जाहीर सूचना माझे अशील <mark>श्री. श्यामनारायण वासुदेव</mark> **यादव.** मंबई यांनी त्यांचे फ्लॅट क्र. ए-१६०३. नवरंग ओएसीसचे चाल असलेले प्रकल्प, राम मंदिर रोड, स्वामी विवेकानंद रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४००१०४, महाराष्ट्र ही जाग विक्री करण्यासाठी माझ्याकडे संपर्क केलेला आहे. यांच्यावतीने मी सचना देत आहे. मे. ऑक्सफर्ड रिॲल्टर्स (प्रा.) लि., मुंबई (प्रवर्तक) आणि श्री. श्यामनारायण वासुदेव यादव, मुंबई (खरेदीदार) यांच्या

दरम्यान मुंबई येथे झालेला मूळ विक्री करारनाम हरविला किंवा गहाळ झाला आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेला नाही, सदर दस्तावेज संयुक्त उपनिबंधक, बोरीवली-७, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयात अ.क्र. बीडीआर-७-३९९२-२०२३ अंतर्गत दिनांक ०९.०३.२०२३ रोजी नोंद करण्यात आला होता. जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर जमीन

किंवा भागावर मालकी हक्क, अधिभार, कर्ज, फसवणूक किंवा अन्य इतर प्रकारे काही हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचनेच्या तारखेपासन १४ दिवसांत कळवावे तथापी सदर कालावधी नंतर व्यक्ती किंव संस्थेकडील कोणताही दावा विचारात घेतल जाणार नाही.

तपशिल

फ्लॅट क्र. ए-१६०३, नवरंग ओऍसिस चाल असलेले प्रकल्प, राम मंदिर रोड, स्वार्म विवेकानंद रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई -४००१०४, महाराष्ट्र, सीटीएस क्र. २७, गाव मौजे गोरेगाव यांचे महसूल नोंदणीमध्ये जमिनीच्य प्लॉटवर सरू असलेले बांधकाम. तालक बोरीवली, जिल्हा मंबई उपनगर येथील जागेसह सर्व मळ कागदपत्रे जसे मळ नोंद करारनामा इंडेक्स-२ व नोंदणी पावती.

सही/ उषा एस. मेश्राम वकील उच्च न्यायालय कार्यालयः द्वारा संजिव मेश्राम वेस्टर्न रेल्वे स्टाफ कार्टर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००६९ ठिकाणः मुंबई दिनांक: 0३.0५.२0२५

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती मिनल मोहन प्ररंबळकर या स्वर्गिय मोहन मेघश्याम सरंबळकर यांच्या कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असून यांनी येथे सूचना दिली आहे की, त्यांचे पती मोहन मेघश्याम सरंबळकर यांनी खोली क्र. बी-१, प्लॉट क्र. १५, दीप कोहौसोलि., गोराई-१, गोराई पूल, बोरीवर्ल (प.), मुंबई - ४०००९२. क्षेत्रफळ २५ चौ.मी. ही जागा त्यांची बहीण श्रीमती सूषमा मनोहर

सावंत यांच्याकडून दिनांक १८.०५.२०१ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार प्राप्त केले होते आणि तदूनंतर सोसायटीने मोहन मेघश्याम सरंबळकर यांच्या नावे अनुक्रमांक ०१ ते ०५ चे भागप्रमाणपत्र क्र. १ वितरीत केले आणि आता माझ्या अशिलांचे पती <mark>मोहन मेघश्या</mark>म सरंबळकर यांचे २०.०८.२०२१ रोजी निधन झाले, त्याच्या पश्चात माझे अशील श्रीमर्त मिनल मोहन सरंबळकर आणि त्यांची मलर्ग कुमारी तन्वी मोहन सरंबळकर या मयताचे नायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

माझ्या अशिलांनी नमूद केले आहे की, नियोजित खरेदीदारासह सदर खोलीच्या विक्रीच यवहार करीत आहेत. जर अन्य कायदेशी वारसदारांना किंवा बॅंक/वित्तीय संस्था किंव अन्य इतर व्यक्तींना सदर खोली बाबत काही अधिकार हक, हित, दावा, तारण, मालकीहक गहाणवट, बक्षीस इत्यादी स्वरुपात दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य दस्तावेजांसह सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात कळवावे अन्यथा त्यांचे सर्व दावा त्याग केले आहेत, असे समजले जाईल आणि पुढे विचारात घेतले जाणार नाही.

सही/ वकील विजय भोसले कार्यालयः दुकान क्र. २३, अरुणोदय शॉपिंग सेंटर, मार्केट लेन, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ दिनांक: ०३.०५.२०२५ ठिकाण: मुंबई

<u>जाहीर नोटिस</u> याद्वारे सर्व सबंधीतास कळविण्यात येते की. गाव मौजे रार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील मिळक सर्वे नं.३४८/अ/१/१२/प्लॉट न./२, क्षेत्र. ७.५२.४९ आर. चौ. मी., आकारणी रु. ५५६.७५ पैसे हि मिळकत बृत्यावरील शीतल बाग न.१ हि इमारत अशी सर्व त्व भीतन सागन १को लकीची आहे. सदर मिळकत हि दिनांक २८/०७/२०२ जिच्या संस्थेच्या सभेतील ठराबा नुसार व उप निबंधक सर्वई, यांच्या दिनांक ०१/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये मार्वी ढेव्हलपर्स यांना वर नमूद क्षेत्रावरील इमारत मुनर्विकुसनासाठी देण्यात आली् आहे. सदर मिळकतीवावत . सई विरार शहर महानगर पालिको यांचेकडून बांधकाम ारवानगी मिळणेकरिता ते अर्ज दाखल करणार आहेत तरी सदर मिळकतीवर व इमारतीवर कोणाही इसमाच व्यक्तीचा, संस्थेचा गहाण, दान, दावा, वाँद, हरकत वारसा, वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंघ, असेल तर तो त्यांनी हिनोटीस प्रसिद्ध झाले पासून १४ (चौदा) देवसाच्या आंत निम्न स्वाक्षरी कारानां त्यांच्या संदनिव क.३०४, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा. सो. ले, पिज्जा हट जवळ, चिखल डोंगरे ्रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यास नावा. अन्यथा तसा हक्क, हित सबंघ नाही व अ ळनावा. जन्मचा तता हुझ, तहत त्वच नाहा न जतत्वाता ोडला आहे असे समजून सदर मिळकतीवर व इमारतीवर कोणाचीही हरकत नसल्या बाबतचा दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी. **श्री. सचिन धर्मा दुतकर** विनांक :- ०३/०५/२०२५

जातात, काहीजण रस्त्याच्या विरुद्ध वेग अमर्याद असतो तर अनेकजण चालविताना मोबाईलवर दिशेने वाहन चालवितात. काहींचा वाहन

जाहीर नोटीस

ळ्विण्यात येते की, संतुर को.ऑ.ही.सो.लि.या संस्थेचे सभासक

) श्रीमती निर्मला कृष्णकांत राजपुत, 2) सौ.फाल्गुनी हेमंत

वव्हाण ३) सौ, प्रिती मयेकर आणि 4) सौ, अलका भावेश राजपत

असे असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत सदनिका नं. C-104

पहीला मजला, संतुर को.ऑ.ही.सो.लि. वसंत नगरी, सेक्टर

माणिकपुर गाव, वसई-पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर. असुन

प्रदर सदनिका धारण करणारया श्रीमती निर्मला कृष्णकांत

ाजपुत यांचे तारीख 06/03/2025 रोजी निधन झाले असून

यांच्या पश्च्यात त्याच्या चार मुली 1) सी.फाल्गुनी हेमंत चव्हाण

2) सें. प्रिती मयेकर 3) सें. अलका भावेश राजपुत आणि 4) सें.

अनिता विनोद चव्हाण असे कायदेशीर वारस आहे. सदर

संस्थेकडे माझ्या अशील 1) सौ.फाल्गनी हेमंत चव्हाण 2) सै

पिती मयेकर 31 सी. अलका भावेश राजपुत यांनी सदर मयत

भासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केल

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्ते<mark>त अ</mark>सलेले

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी

गयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार

गंच्याकच्च हक्क मागण्या 'हरकती मागवण्यात येत आहेत' ही

नोटीस प्रसिदध झाल्यापासुन 14 दिवसांच्या आत मला 109

पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व

जे.पालघर 401208 हया पल्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे

अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध

हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे

जण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलाती

. नालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील

कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

CHANGE OF NAME I HAVE CHANGED NAME FROM IMY KHATUN NAJEMA NAJIMA BIBI ITO PER SEKH AS DOCUMENT.

जाहीर नोटीस

फळविण्यात येते की. श्रीमती राजलक्ष्मी नारायणन अय्यर आणि श्री. अनंतनारायणन नारायणन अय्यर हे सदनिका नं.A-101-102 EC-67, पहिला मजला, मंगल कुपा बिर्ल्डींग, मंगल चरण कोऑहिं।सो.लि, एव्हरशाईन सिटी, गाव मैंफ्रे माणिकपुर, वसई पुर्व जेल्हा पालघर, चे मालक असून असून सदर सदनिका धारण करणारया श्रीमती राजलक्ष्मी नारायणन अय्यर यांचे तारीख 95/01/2025 रोजी निधन झाले असुन त्यांच्या पश्च्यात त्यांची एक yुलगी सैंL मीनाक्षी कृष्णन आणि एक मुलगा श्री. अनंतनारायण-गरायणन अय्यर असे कायदेशीर वारस आहे. स्वर संस्थेकडे माझे अशील श्री. अनंतनारायणन नारायणन अय्यर यांनी सदर मयत फ़्मासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला

या नोटीशीदारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत प्रभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकत्तदार यांच्याकङ हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत, ही नेटीस प्रसिदध झाल्यापासुन 14 दिवसांच्या आत मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी ऑफ्मि सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि.पालघर 401208 हय पल्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाई कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व भरल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नेंद म्यानी कैलास ह. पार्टील

दिनांक : ०३/०५/२०२५ वकील उच्च न्यायालय

<u>जाहीर नोटीस</u> या नोटीसीदारे तमाम लोकांना कळविण्यात ये की, न्यु मिलन एस.आर.ए. को.ऑप. हौ सोसायटी लिमिटेड या संस्थेचा नोंदणी क्र एम.यु.एम./एम.आर.ए/एच.एम.जी. (टी.सी.). १०८८०/२०२० हा असून संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असन त्यांच्य मृत्युपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्य नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थांचे सभासद करुन घेणेकरिता संस्थेकडे लेखी अज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदांची महाराष सहकारी संस्था कायदा १९६० नियम १९६१ व उपविधितील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली आहे. तरी अर्ज केलेल्या खालील वारसदाराव्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा सदनिकेवर कोणत्याही प्रकारच्या बँँका. वित्त संस्था किंव कोणाही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा कायदेशी बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांर्न सदरजाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १। दिवसाच्या आत न्यु मिलन एस.आर.ए. को ऑप.हा.सोसायटी लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्याशी पूर्व सुचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्जदा त्या मयत सभासदाच्या सदनिकेचे कायदेशी वारसदार आहेत. असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावें त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत. असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल त्यानंत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकार्र मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याई प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्यार्च जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सदनिकाधारक

ठिकाण दिनांक: व त्यांच्या वारसांची सूची

बोलतात. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिस त्यांच्यावर

दंडात्मक कारवाई करतात.

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यांत येते की. मौजे नांदगाव तं मनोर, तालका पालघर, जिल्हा पालघर, येथील नदीशेजारील जमीन (१) स. नं. १४८, क्षेत्र जिरायत ०-७९-३० हे. आर+ वरकस ०-४६-०० हे. आर ⊦ इतर ०-१३-४० हे. आर, पो.ख. वर्ग अ ०-०० ५० हे. आर. = एकण १-३९-२० हे. आर. तसेच (२) स. नं. १४७, क्षेत्र जिरायत ०-३७-३० हे. आर. ⊦ वरकस ०-१६-०० हे. आर + पो.ख. वर्ग अ ० ००-५० हे. आर. = एकण ०-५६-८० हे. आर. ह्या शेतजमीन मिळकती १) रोहीदास गोपाळ घरत, २) महेंद नारायण पाटील ३) संदिप सदानंद मोकाशी आणि ४) दिपक दत्तात्रेय घरत, ह्यांच्या मालकी कब्जाच्या असुन त्यांनी त्या जमीन मिळकती त्यामधील सर्व हक्क अधिकारांसोबत आमच्य अशिलांना कायम विकत देण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीं मध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारे हक्क- हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या "मथुरा" बंगला, हनुमान मंदीर हॉलजवळ, दिवाणमान गाव, यादव पाटील मार्ग, वसई रोड (प.), जि. पालघर, ४०१२०२, ह्या पत्त्यावर लेखी, पुराव्यासहीत कळवावे, अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजुन पुढील ग्वहार पूर्ण केले जातील. वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

दिनांक : ०३/०५/२०२५ वकील उच्च न्यायालय

कैलास ह. पार्टील

	MARCI	1 31, 2025	(Ruj	pees in Lakhs	except EPS)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-03-2025	Quarter ended 31-03-2024	Year ended 31-03-2025	Year ended 31-03-2024
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	1,099.78	968.38	2,702.56	2,468.45
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	133.27	14.70	470.07	429.54
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	133.27	14.70	470.07	429.54
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	99.76	11.01	351.03	321.20
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	99.76	11.01	351.03	321.20
6.	Paid up Equity Share Capital	1282.68	1282.68	1282.68	1282.68
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	1,799.83	1,512.93	1,799.83	1,512.93
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1)	Basic:				
2) Not	Diluted:	0.78	0.08	2.74	2.50
1	The above is an extract of the detailed format ended 31st March 2025, filed with the Stock E Obligations and Disclosure Requirements) Re	xchange(s) u gulations 201	nder Regulati	on 33 of the S nat of the sai	EBI (Listing d results are

AAA TECHNOLOGIES LIMITED

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **शिराज मेहबूब हलकारे** यांन दुकान क्र. ०१, इंदिरा निवास, लक्ष्मण नगर, कुरार गाव, दफ्तार रोड, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७ तसेच पहिल्या मजल्यावरील खोली सुरेखा दशरथ कांबळी यांच्याकडून खरेदी **फ्रण्याची इच्छा** आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर <mark>दुकान व पहिल्या मजल्यावरील खोली</mark> बाबत मालकीत्व, विक्री तारण, मालकीहक्क, अदलाबँदल, वारसाहक्क, न्यास, परिस्क्षा, ताबा, वहिवाट, भाडेपड़ा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे सदर गोदाम किंवा भागावर काही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास सदर **दकान व पहिल्या मजल्यावरील खोली**बाबत काही आक्षेप असल्यास किंवा सदर **दुकान व पहिल्या मजल्यावरील खोली** माझे अशिलांचे नावे हस्तांतरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १**५ (पंधरा) दिवसात** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे वकील आर. एस. केदार, पत्ता: १/ए, अरुण बाझार, नटराज मार्केट समोर, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह दाव्याचे तपशील सादर करावे. अन्यथा असे सर्व दावा त्याग केले आहेत असे समजले जाईर माणि माझे अशील **शिराज मेहबूब हलकारे** यांच्या नावे सदर <mark>दुकान व पहिल्या मजल्यावरील</mark> **वोली**चे अधिकार सर्व अधिभारापासून मुक्त असल्याचे समजले जाईल.

· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
	सही / –
	श्री. आर. एस. केदार
ण: मुंबई	शिराज मेहबूब हलकारे
F: 0.३.0५.२0२५	यांचे वकील

मुंबई लक्षदीप 🕓

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

- आज दिनांकीत ०३ मे, २०२५

जाहीर सुचना

याद्वारे सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील श्री. मोहम्मद हनीफ मोहम्मद सिद्दीक अजमेरी, हे एकूण ५०१ चौरस मीटर्स क्षेत्रापैकी ३१९ चौरस मीटर्स क्षेत्राचे. संत सावता मार्ग, माझगाव, मुंबई - ४०० ०१० , महाराष्ट्र येथील सिटी सर्व्हे क. ८८१ धारक स्थावर मालमत्ताचे एक भाग (यानंतर सदर मालमत्ता म्हणून संदर्भित) हे सदर मालमत्तेचे विद्यमान मालक श्री सुभाष हरिलाल शेठ आणि श्री प्रफुल हरिलाल शेठ यांचेकडून खरेदी व संपादित करण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ता संदर्भात विक्री, गहाण, भाडेपद्य, लायसंस, हस्तांतर, बक्षीस, वक्फ, वारसाहक्क, उत्तराधिकार, विनिमय, ट्रस्ट, सुविधाधिकार, ताबा, भाडेकरू, भोगवटा किंवा इतर कोणत्याही माध्यमाने कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी, ग्रहणाधिकार, प्रभार, भार किंवा इतर कोणतेही हक असल्याचा दावा असेल त्यांना याद्वारे विनंती पूर्वक कळविण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्दीच्या तारखे पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत आपल्या अशा कोणत्याही दाव्याच्या समर्थनार्थ सर्व कागदोपत्री पुराव्यांच्या सत्यप्रतींसह खालील स्वाक्षरीदारांना खालील नमूद पत्त्यावर लेखी स्वरूपात याबाबत माहिती द्यावी.

विहीत नमूद कालावधी मध्ये असा कोणताही दावा प्राप्त झाला नाही तर सदर मालमत्ता ही सर्व प्रकारे भार, दावा, मागणी आणि कोणत्याही स्वरूपाच्या आक्षेपापासून पूर्णपणे मुक्त आहे, असे मानले जाईल आणि असा कोणताही दावा किंवा हक्क, जर कोणता असेल, तर तो सोडून दिला, त्याग केलेले आणि/किंवा परित्यक्त स्वरूपात असल्याचा मानले जाईल आणि त्यानंतर अशा कोणत्याही दाव्यासंदर्भात कोणताही विचार केला जाणार नाही. कार्यालय : दुकान क. २२,फातिमा . सही/ -

मंझिल. ए-विंग, दरगाह रोड, अमृत नगर, मुंब्रा, ठाणे - ४०० ६१२

शफीकुल्लाह एम. अहमद ॲडव्होकेट. हायकोर्ट मो. नं. ८८९८००१४१५

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION MUMBAI SUBURBAN ADDITIONAL

Administrative Building, 3rd Floor, Near Chetana College, Bandra East, Mumbai 400 051

Under the Consumer Protection Act, 2019 Consumer Case No. 116/2024

MR. DARSHAN NARENDRA GORI ... Petitioner/Complaint/Appellant Versus MR. PRATHAMESH PATIL ... Opposite Party/Respondent

AKRE ENERGY

SHOP NO. 6, DEEP RANJAN INDUSTRIAL ESTATE, UPAVAN, POKHARAN ROAD NO. 1, THANE WEST, MUMBAI 400 606.

जावक क्रमांक- मुउअजिग्रातनिआ/ २०२५/४८० दिनांक- २५/०५/२०२५

जाहीर प्रकटन

ज्याअर्थी, वर नमूद तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तक्रार दाखल केलेली आहे.

ज्याअर्थी, यातील सामनेवाले यांना नियमित नोटीस पाठविली असता, त्या नोटीसची बजावणी झालेली नाही.

ज्याअर्थी, या आयोगाने सामनेवाले यांना दिवाणी दंड संहिता, १९०८ चे ORDER V RULE 20 सोबत ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या तस्तूदीखाली पर्यायी नोटीस बजावणी करण्याचे आदेशीत केलेले आहे

म्हणन या जाहीर नोटीस व्दारे कळविण्यात येते की. सामनेवाले यांनी वर नमद पत्यावर दिनांक १५ मे २०२५ रोजी १०.३० वेळेत स्वतअगर वकील/प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहुन आपले लेखी दाखल, पुरावा व प्रतिज्ञालेख दाखल करावेत. जर सामनेवाले हे नमूद तारीख १५ मे २०२५ रोजी हजर न राहिलेस त्यांचे अनुपस्थितीत तक्रार प्रकरणांत सुनावणी घेऊन सदरची तक्रार निकाली करण्यात येईल यार्च दखल घ्यावी.

मा. ग्राहक तक्रारल्हाजि. निवारण आयोग, मुंबई उपनगर अतिरिक्त यांचे आदेशानुसार



सर्व सामान्य जनतेस सचित करण्यात येते आहे की, मे. आशापूरा हेरिटेज एलएलपी (माझे अशील) यांना सर्व्हे क्र. २६, हिस्सा क्र. १ (भाग) सीटीएस क्र. ३०७/६६/ए/२, वलनाई गाव बोरीवली तालुका, क्षेत्रफळ ४४३.५० चौ.मी. (सद मालमत्ता) ही जागा खरेटी करण्याची डच्छा आहे जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव विक्री, बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, अधिभार, मालकीहक, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जसी किंवा अन्य इतर प्रकार काही दावा असल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य पुराव्यांसह त्यांचे कार्यालय डी/१०४, सुमित समर्थ आर्केड, जैन मंदिराच्यामागे आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई - ४००१०४ येथे आजच्या ताख्वेपासन १५ दिवसात कळवावे अन्यश्व अशा टाव्यांच्या संदर्भाशिवाय विकी पर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहे. असे समजले जाईल, कपया याची नोंद घ्यावी, दिनांकः ०३.०५.२०२५ सही ॲड. साधना सिंग ठिकाणः मुंबई मोबा. क्र. ८९७६७६५४५८

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public that my client Mrs. V. Gurumurthy who is the member of Customs Colony # Coop. Hsg. Soc. Ltd in respect of Flat No. C/401, having address at Off Military Road Marol, Andheri (East), Mumbai - 400 059 and holding five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 261 to 265 both inclusive as mentioned in the share certificate No. 33/83 issued by the above said society on 11/07/2002 has been lost / misplaced together with Allotment Letter allotted to Mr. Rane A. B. and she has applied for issue of duplicate share certificate together with copy of Allotment Letter.

The society hereby invites claims or objections from claimants /objector or objectors for issuance of duplicate share certificates within a period of 14 DAYS from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate share certificate to the Secretary of Customs Colony 'A' Coop. Hsg. Soc. Ltd. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate share certificates in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Date: 03/05/2025 Place: Mumbal SD/-Hon. Secretary, Customs Colony 'A' CHS Ltd Off Military Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059

जाहीर नोटिस

याद्वारे सर्व सबंधीतास कळविण्यात येते की, गाव मौजे. विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील मिळकत सर्वे नं. २८०/११,क्षेत्र. ३.५०.०० आर चौ. मी., आकारणी रु. २५९.०० पैसे हि मिळकर श्री. विनेश गुणवंत देसाई यांच्या मालकौची आहे सदर मिळकती बाबत वसई विरार शहर महानग गलिका यांचेकडून बांधकाम परवानगी मिळण् करिता ते अर्ज दोखल करणार आहेत. तरी सदग मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीचा, संस्थेच गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा, वहीवाट विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल, कब्ज व अन्य हक्क, हितसबंध, असेल तर तो त्यांनी हि गेटीस प्रसिद्ध झाले पासून १४ (चौदा) दिवसाच्य आत निम्न स्वाक्षरीकारानां त्यांच्या सदनिका व्र ३०४. तिसरा मजला. मंदार शिल्प कौ. ऑप. ह सो. लि, पिज्जा हट जवळ, चिखल डोंगरे रोड, विरा (प) ४०१३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्रं पुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क, हितसबंध नाही व असल्यास सोडला आहे असे समजून सदर मिळेकतीवर व इमारतीवर कोणाचीही हरकत गसल्याबाबतचा दाखला देण्यात येईल योची नोंक ज्यावी. श्री. सचिन धर्मा दुतकर

दिनांक :- ०३/०५/२०२५ বক্চীল

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my dien Ir. Arjun Annapa Mane is lawful owner of "Sun Shine Co.Operetive Housing Society, Limited", Flat No. 12 Couperative Housing Society, Limited , Frain Vol. 2016, 66 (new), Hissa No. 8, Bhayander (East), Taluka – Thane, and holding Share Certificate No. 014, bearing Dist. Nos. 66 to 60, which he has purchased from Shri, Kashinath Daji Ghonge & Smt. Lata K. Ghonge vide Agreement for Sate dated 21.05.1994. That said Smi, Kashinath Daji Ghonge & Little K. Ghonge has an unitied (a uncharath Dagi Smith (a sate) and the sate of the sate). Smt. Lata K. Ghonge have acquired / purchased the said Flat premises from M/s. Astavinayak Builders vide Flat premises from Miss. Astavinayak Bullotis's Vide Agreenent dated 22.12.1985. That said original Agreement dated 22.12.1986 has been lost / misplaced by my client Mir. Arjun Annapa Mane and in that regard he has lodged online Lost Report bearing No. 33311/2205 dated 02.05.2025 with D. N. Nagar Poles Station. Any person who finds the said original Agreement should Any pass of who had not a said original ray dentian should inlimite to the undersigned & if any person, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsover or otherwise or having above agreement is hereby called upon / initimate to me within 14 days from the date of publication of this online failing which the raim or claims if anyof sich of this notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/o abandoned. JADGISH PRASAD TRIPATHI Date: 03/05/2025 ADVOCATE HIGH COURT R/o, Abdul Aziz Chawi, 24, Room No.4, L.B.S. Marg, Navpada, Kurla (W), Mumbai- 400 070

क्र.	रुम नं.	मयत सभासदाचे नाव				
१	४०६	कै. बच्युअल	नी गुलशेर खान			
	Ŧ	गते	शेअर भाग			
	đ.	गाची	००१ ते ००५			
		📄 सो	र्. को.ऑप. हौ. सायटी लिमिटेड सही/ - अध्यक्ष, सचिव			
	१	श्राः १ ४०६ ता ता न्यु मिल्	शे ४०६ कै. बच्चुअर अर्जदार व्यक्ती ताहिरा बेगम फज् नाते भाची न्यु मिलन एस.आर.1			

जाहीर नोटिस

माझे अशील श्री, गणेश श्रीनिवास शानबाग हे सदनिव क १६९. तळमजला. क्षेत्रफळ ४३२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, अर्थात तत्सम ५१८ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, इमारत क्र.११, बी आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ जमीन सीटीएस क्र.५ (भाग), १६ (भाँग), माहिम विभाग मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मालक आहेत ांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे.

०६/११/१९९३ च्या विक्री कराराच्या आदर्श नगर को.ऑप.हौ.सो.लिमिटेडच्या बोनाफाईड वाटप कर्त्यांच्या अनुसची-२ यादी नुसार, श्रीनिवास पी गानभाग हे वर उल्लेख केलेल्या फ्लॅटचे बोनाफाईड वाटपधारक होते. त्यांनी सदर सदनिका म्हाडाकडून वाटपपत्रादारे खरेदी केली होती ते हरविले आहे श्रीनिवास पी. शानबाग यांचे ०७.०२.२००४ रोजी नेधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसद १) श्रीमती. सिताबाई श्रीनिवास शानबाग (पत्नी), २ श्रीमती. सुधा सदाशिव कामथ (मुलगी), ३) श्री. सुधी[,] श्रीनिवास शानबाग (मुलगा), ४) श्री. गणेश श्रीनिवार शानबाग (मुलगा) हे आहेत. पुढे श्रीमती सिताबाइ प्रीनिवास शॉनबाग यांचे १४.११.२०१५ रोजी निध झाले. त्यांच्या पश्चात पुढील कायदेशीर वारसदार १) प्रीमती. सुधा सदाशिव कामथ (मुलगी), २) श्री. सुधीष श्रीनिवास शानबाग (मुलगा), ३) श्री. गणेश श्रीनिवास गानबाग (मुलगा) हे आहेत. श्रीमती. सुधा सदाशिव कामथ व श्री. सुधीर श्रीनिवास शानबाग यांनी सद फ्लॅट मधील त्यांचे २/३ रे शेअर श्री. गणेश श्रीनिवार हानबाग यांच्या नावे दि. ०९.१२.२०१५ रोजीचे क बीबीड-२-१११३९-२०१५ धारक नोंद असलेव दि.१८.१२.२०१५ रोजीचे मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले. म्हणून श्री. गणेश श्रीनिवास शानबाग हे . सदर फ्लॅटचे १००% शेअर धारक झाले.

वरील मालमत्तेचे श्रेणी करारनामापैकी म्हाडा आं श्रीनिवास पी. शानबाग यांच्यादरम्यान झालेला मु वाटपपत्र हे हरविले आहे याबाबत वरळी पोलीर ठाणे, मुंबई येथे सदर वाटपपत्र हरविल्याची तक्रा दि.०२.०५.२०२५ रोजीचे लापता नोंद क्र. ५४५५७ २०२५ नुसार करण्यात आली.

म्हणून जर कोणा व्यक्तीस वर संदर्भीत मालमत्तेबा गलकीत्व किंवा अधिभार स्वरुपात कोणताही दाव किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षर्र कर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दाव सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० दिवसांत कळवावे अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केल जाईल आणि अशा व्यक्तिंचे दावा काही असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्याव नकारक असणार नाही.

सही/- शुक्ला अँण्ड असोसिएटस बकील ब कायवेशीर सल्लागार २०८-बी. आशावीप. सिल्वर पार्क. मिरा भाईवर रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ विनांक : ०३/०५/२०२५

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीकरिता असे कळविण्यात येते की. सौ. संध्या वसंत वनगे यांच्या मालकीच पलॅट क्र. ०६, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ४५० चौ. फ़ुट आहे (कार्पेट एरिया), जो "मुलुंड मंदार को-ऑप. हौ. सोसा. लि. "च्या 'ए' विंगमधील पहिल्या मजल्यावर, विद्यालय मार्ग, भोईर नगर (समर्थ नगर), मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०००८१ येथे स्थित आहे, व जो फ्लॅट सोसायटीकडून दिलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र. ६ मधील प्रत्येकी रु. ५०/- किंमतीचे ५१ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असे एकूण १० पूर्णपणे भरलेले शेअर्ससह जोडलेला आहे. (जे पुढे "सदरील फ्लॅंट व शेअर्स" म्हणून संबोधले जाईल.) सौ. संध्या वसंत वनगे यांचे दिनांक २१/०९/२०२० रोजी निधन झाले. त्या कोणतीही वसीयत न करता मृत्यू पावल्पा असून, त्यांचे खालील तीन वारस हयात आहेत:

(i) सौ. रंजना प्रदीप खानजोडे - विवाहित कन्या

- (पूर्वाश्रमीचे नाव: रंजना वसंत वनगे)
- (ii) कु. माधुरी वसंत वनगे कन्या
- (iii) श्री. स्वप्नील वसंत वनगे पुत्र

वरील तिघे ही सौ. संध्या वसंत वनगे यांचे एकमेव कायदेशीर वारस असन. त्यांना सदरील फ्लॅटमधील हक्क हद्दा व स्वारस्य यामध्ये प्रत्येकी ३३,३३% असा समान व अविभाज्य हिस्सा मिळाला आहे.

पानंतर, दिनांक २१/०५/२०२४ रोजी नोंदणीकृत रिलीज डीडनुसार (नोंदणी क्र. KRL-4/10764/2024), सौ. रंजना प्रदीप खानजोडे व कु. माधुरी वसंत वनगे यांनी त्यांचा प्रत्येकी ३३.३३% (एकूण ६६.६६%) हिस्सा श्री. स्वप्नील वसंत वनगे यांच्या नावे परस्पर समजुतीने सोडून दिला आहे.

त्यामळे आता. श्री. स्वप्नील वसंत वनगे हे सदरील फ्लॅट व शेअर्सचे एकमेव व संपर्ण मालक झाले आहेत. आता श्री. स्वप्नील वसंत वनगे हे सदरील फ्लॅट व शेअर्स इच्छूक खरेदीदारास विकण्याचा मानस बाळगतात. मूळ करार जो बांधकाम व्यावसायिक व सौ. संध्या वसंत वनगे यांच्यात झाला होता व/किंवा सोसायटीकडून . पांना दिलेले अलॉटमेंट पत्र व/किंवा २९ ऑक्टोबर १९७६ पूर्वी केलेली कोणतीही कागदपत्रे हरवलेली आहेत

किंवा शोधनही सापडत नाहीत. सर्व व्यक्ती, सरकारी अधिकारी, बँका, आर्थिक संस्था इत्यादींनी जर सदर फ्लॅटवर कोणताही हक्क, दावे, गहाणखत, विक्री, भाडेपट्टी, वारसा, करार, हक्क, सेवा-सुविधा, देखभाल, वाटप, विश्वास, इ. कोणत्याही स्वरूपाचा दावा करत अस्तील तर त्यांनी ती लेखी स्वरूपात अधोरेखित व्यक्तीच्या कार्यालयात – ६०३, शगुन साधना, जी. व्ही. स्कीम रोड नं. २, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०००८१ येथे या नोटीसच्या प्रकाशन दिनांकापासन १४ दिवसांच्या आत सादर करावी.

अन्यथा, असे गृहित धरले जाईल की, अशा कोणत्याही दाव्याचा त्याग करण्यात आलेला आहे किंवा तो रद्द नण्यात येईल व माझे ग्राहक सदरील व्यवहारासंदर्भात कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाऊ शकतील. (यशश्री एस. काळे)

> वकील, उच्च न्यायालय नोटरी, भारत सरकार

PUBLIC NOTICE

Late. Shri. Bhupinder Singh Jagatsingh chandhok a Member of MAGO PARAM TOWER- A, MAGO PARAM TOWER CHS Ltd. having, address at land bearing No.1479 of Girgaum Division 100 D, Jaganath Shankar road, Girgaum, Mumbai-400 004, and holding office No. 208, 2nd floor, Admeasuring 100 sq. ft. carpet area in the building of the society, died intestate on 03/01/2022, his legal heir Mrs. Ranbirkaur Chandhok(wife), has applied for membership and ave relied upon Release deed of other legal heir Mr. Harsimran Singh Chandhok(son), Mr. Jasminder B. Singh Chandhok (son), Mrs. Inderpreet kaur nakhija nee Inderpreet kaur B. Chandhok to transfer the said flat on her name with right, title and ownership.

All persons having any claim or interest in the said property, whether by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession lease, lien, or otherwise or any legal heirs are hereby requested to submit their claims in writing to the undersigned having their Office No. 154, 1st Flr, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai –400053. Claims must be submitted within 14 days from the date of this notice. Failing this, any such claims shall be deemed to have been waived and/or abandoned, and the transfe of the property shall proceed accordingly.

Schedule of the Property

Office No. 208, 2nd Floor, Admeasuring 100 Sq. Ft. Carpet Area in the Building known as MAGO PARAM TOWER-A, in MAGO PARAM TOWER CHS Ltd. Situated at Girgaum Division 100 D, land bearing C.T.S. No.1479 of, Jaganath Shankar road, Girgaum, Mumbai-400004,

Place: Mumbai Date: 03/05/2025. For and on behalf of MAGO PARAM TOWER CHS Ltd.

Mrs. Chandrakanta I. Sharma Advocate, High Court, Ex-Deputy Director of Public Prosecution & Police Prosecutor. Office: No. 154, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 Mobile: 9820174463, Chandrakanta950@gmail.com